India clinch ODI series, wins by 200 runs

TRINIDAD: Inexperienced opener Ishan Kishan joined an elite group of just six players as India clinched the ODI series against the West Indies in style with a commanding 200-run victory over the Caribbean side in the third ODI in Tarouba.

Kishan scored his third consecutive half-century when compiling a quickfire 77 from just 64 deliveries against the West Indies and in the process joined a group of five other India men's players to have reached 50 in all matches of a bilateral three-game ODI series.

There are some India greats among that group that Kishan entered, with Kris Srikkanth (1982), Dilip

mad Azharuddin (1993), MS Dhoni (2019) and Shreyas Iyer (2020) the previous batters to have achieved the feat, an ICC report said.

While Kishan has some way to go to match the exploits of the aforementioned quintet, the dynamic 25year-old has made a blistering start to his international career over the last two years and is in the mix to earn selection for India at this year's ICC Men's Cricket World Cup.

Kishan has 617 runs from 17 ODIs since making his international 50-over debut against Sri Lanka in July 2021 and his record-breaking 210 against Bangladesh

at the end of last year is the standout performance of his fledgling career to date.

But his efforts against the West Indies have shown the left-hander has more consistency to his game now and his imposing career strike rate in ODI cricket of 107.43 provides India's toporder with yet another good attacking option.

While Kishan was troubled early by West Indies pacer Kyle Mayers in the third ODI of the series on Tuesday, he soon found his rhythm to find the boundary with ease alongside fellow opener Shubman Gill.

Kishan fell in the 20th over when stumped by West Indies captain Shai Hope, but not before he and Gill had put on 143 for the opening wicket and put India in a dominant position to clinch the series.

Gill (85), Sanju Samson (51) and stand-in skipper Hardik Pandya (70 not out) also compiled half centuries in the absence of rested stars Rohit Sharma and Virat Kohli as India amassed a big total of 351/5 from their 50 overs and that was always going to be enough as the hosts fell well short in reply.

Brief Score: India 351 for 5 (Gill 85, Kishan 77, Pandya 70*, Samson 51, Shepherd 2-73) beat West Indies 151 (Motie 38*, Thakur 4-37, Mukesh 3-30) by 200 runs

Asian Champions Trophy: Pak, China arrives in Chennai

CHENNAI: The Hero Asian Champions Trophy preparations gained momentum with the arrival of three time champions Pakistan and China late on Tuesday night aiming for a good show and to key tune their plans for the Asian

While the China Men's Hockey Team directly flew to the city, Pakistan Team entered India through the Attari-Wagah border in Amritsar, from where they took a flight to Chennai via Bengaluru.

The eagerly awaited Asian Champions Trophy will commence today (Thursday) and will be held till August 12. The tournament promises intense battles as six teams India, Pakistan, Korea, China, Malaysia and Japan will lock horns for the honours.

Pakistan, who have won the Asian Champions Trophy title thrice, are the most successful team in the history of the tournament alongside India, and they will now be aiming to win the elusive trophy for the record fourth time.

Pakistan will open their campaign against Malaysia at the new laid astro-turf surface.

On the preparations for the tournament and playing in India, Pakistan Coach Sheikh Shahnaz said on arrival, "We are always excited to play in India and it definitely adds to the pressure, but good quality players know how to perform and deliver under pressure, hence, we are hopeful of a good show on and off the field."

"We are here to play positive hockey and I believe that India and Pakistan should play more and more matches against each other as it will help both the teams to take their respective games to the next level", he said.

Women's World Cup

ISL welcomes Punjab FC

MUMBAI: The Indian Super League (ISL) on Wednesday announced Punjab FC as the latest entrant to the top tier league in Indian football from the upcoming 2023-24 season onwards.

Punjab FC became the first club to be promoted into ISL, owing to their title winning 2022-23 I-League campaign.

Indian Super League Spokesperson said, 'We are delighted to welcome Punjab FC to the Indian Super League family. Punjab FC's promotion to ISL will further expedite the growing fan affinity and footprint of the game in India. It brings a new wave of enthusiasm, talent and determination into the league, representing the passionate football fans from Punjab."

"As ISL celebrates its 10th year this season, the league remains committed to delivering on its promise of fostering an inclusive and strong league ecosystem aimed at taking Indian football to new heights," he added.

Baseline Ventures signs Prannoy

have secured the signing of badminton star HS Prannoy. The deal will see Baseline Ventures represent Prannoy in all commercial matters, including brand endorsements, sponsorships,

Prannoy is currently ranked 9th in the world and won the prestigious 2023 Malaysian Open. He was also a member of the Indian team that won the historic Thomas Cup last year and he was conferred with the

and licensing.

Arjuna Award. Prannoy who is currently preparing for the Australian Open starting this week had this to say on the signing, "I am excited to partner with Baseline Ventures. They have a proven track record of success in the sports marketing industry, and I am confident that they can help me grow my brand and commercial opportunities. I am looking forward to working with them to achieve my goals."

"We are thrilled to be representing Pran-

BENGALURU: Baseline Ventures noy." said Tuhin Mishra, Managing Director & Co-Founder, Baseline Ventures. "He is an exceptional talent and has consistently shown

mettle in high-pressure tournaments. We believe that with our expertise and resources, coupled with Prannoy's dedication and skill, we can achieve remarkthings together. We

look forward to supporting him in his journey to conquer new Baseline Ventures, further

cements its status as a prominent player in the sports industry through its unwavering commitment to athlete development. The signing of Prannoy HS to their esteemed roster exemplifies Baseline Ventures' steadfast dedication to fostering exceptional talent within the badminton arena. Agarwal, Prithvi Shaw, Ruturaj Gaikwad, Lakshya Sen, PR Sreejesh, Saurav Ghosal, Joshna Chinappa, Vinesh Phogat and many more.

Sweden beat Argentina 2-0 | South Africa stun Italy 3-2

HAMILTON: Sweden have strong for their South American set up a mouth-watering last-16 meeting with holders USA after



beating Argentina 2-0 to top Group G with an unblemished record on

Peter Gerhardsson made nine changes to his starting XI but his second string still proved too opponents, securing a deserved win through Rebecka Blomqvist's

header and a late Elin Rubensson penalty. This wasn't a classic

FIFA Women's World Cup encounter by any means, but the Swedes produced the game's few moments of genuine quality, with the lively Madelen Janogy particularly dangerous.

Olivia Schough was among the other Swedes to be given her chance

to impress, and she enjoyed the best two chances of a forgettable first half, curling a free-kick into the keeper's arms before heading wastefully wide at the end of a flowing team move.

WELLINGTON: South Africa scored an added-time winner to stun Italy 3-2 at Wellington Regional Stadium to book their last-16 spot at the FIFA Women's World Cup.

The Banyana Banyana will now face the Netherlands in the knockout



stage following a thrilling win over Italy, who would have advanced with a point. Italy took the lead

after 11 minutes when Arianna Caruso slotted home low from the penalty spot after Chiara Beccari had been fouled by Karabo Dhlamini, the FIFA

Robyn Moodaly's swerving shot struck the post on 20 minutes before South Africa were level on 32 minutes when Benedetta Orsi's misplaced back-pass skidded beyond her own goalkeeper Francesca Durante.

Beccari almost restored Italy's lead in the first half when her header came back off the post but they fell behind midway through the second half when Thembi Kgatlana slipped a clever pass through to Hildah Magaia to finish beyond Durante.

Concord Biotech Ltd's IPO to open tomorrow

AHMEDABAD: Ahmedabadbased Concord Biotech Limited, is country-based biotechnology company and is one of the leading global developers and manufacturers of select fermentation-based APIs across immunosuppressants and oncology in terms of market share, based on volume in 2022 has fixed the price band at ₹705 to ₹741 per Equity Share for its maiden public offer. The initial public offering ("IPO" or "Offer") of the Company will open tomorrow (Friday, 4th August, 2023), for subscription and closes on Tuesday, 8 th August, 2023. Investors can bid for a minimum of 20 Equity Shares and in multiples of 20 Equity Shares thereafter.

The Public Issue of face value of ₹1 per Equity Share is entirely an Offer for Sale (OFS) up to 20.92 million shares by Helix Investment Holdings Pte. Limited. The offer also includes a reservation for a subscription by eligible employees.

The Company through its IPO will fetch Rs 1475.26 crore - Rs 1550.59 crore at the lower and upper end of the price band.

Concord Biotech is a global supplier of bio-pharmaceutical APIs and formulations, serving more than 70 countries, including regulated markets like the United States, Europe, Japan, and India. According to the Frost Sullivan Report, the company holds an impressive market share of over 20% by volume in 2022 for fermentation-based API products, including mupirocin, sirolimus, tacrolimus, mycophenolate sodium, and cyclosporine. Its substantial success can be attributed to its total installed fermentation capacity of 1,250 m3 as of March 31, 2023

Furthermore, Concord Biotech expanded its reach by venturing into the formulation business in India and emerging markets such as Nepal, Mexico, Indonesia, Thailand, Ecuador, Kenya, Singapore, and Paraguay. The company specializes in manufacturing biopharmaceutical APIs through fermentation and semi-synthetic processes, with a focus on therapeutic areas such as immunosuppressants, oncology, and anti-infectives.

PNG Sons launches special silver utensils

MUMBAI: Adhik Maas also known as Purushottam Maas" or "Mal Maas," is an additional month in the Vedic lunar calendar that occurs approximately once every three years. And based on regional customs inlaws offer silver utensils to son in law and women change their old toe rings and buy a new toe rings and anklets.

Considering the beliefs, customs and to celebrate the Adhik Mass PNG Sons have launched special silver utensils and anklets as well as toe rings collection. PNG Sons is offering up to 30% off on making charges till 16th August 2023. Aditya Modak, CMO, PNG Sons said that Anklets (Paijan) & Toe Rings (Jodvi) are most celebrated silver ewellery accessories by the woman as now they used it more than tradition. Considering the modernity and aspirations of the woman, we have a wide range of Paijan & Toe Rings in contemporary, modern and in traditional designs.

PNG Sons also launched rage variety of traditional to contemporary lamps such as Ganga Jamuna lamps (Mixture of gold and silver polish), Temple inspired Tall Samyee, Decorative filigree items etc which are apt gifting options. Making off offer is valid at PNG Sons Maharashtra, Kalburgi-Karnataka and also at PNG's Alkapuri - Jetalpur Road, Vadodara-Gujarat Showroom.

Sensex crashes by 676.53 points

MUMBAI: The BSE Sensex slumped on Wednesday by 676.53 points to settle at 65,782.78 after rating agency Fitch downgraded the US credit rating to AA+ from AAA.

(Regd. Office: 52 & 52B, MIDC Area, Satpur,

Nashik - 422 007) Tele.: (0253) 2350317/318/418, E-Mail: nashik@tapariatools.com CIN: L99999MH1965PLC013392

Pursuant to Regulations 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on wendsday the 9 th Augest 2023 at 11. 45 A.M. at its Registered Office at 52 & 52B, MIDC Area, Satpur, Nashik – 422 007, Maharashtra to consider and approve "The Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2023", "Appointment of

The Meeting will be conducted through video conferencing. The details are also available on the Company's website at www tapariatools.com and Bombay Stock Exchange website at www

For Taparia Tools Limited

L&T Finance Limited

Nashik

TAPARIA TOOLS LTD

NOTICE

V.S. Datey

PUBLIC NOTICE My client, Abyudaya Co-Operative Bank Ltd., are negotiating

Dr. Ganesh Shaligram Bole and Master, Hetal Ganesh Bhole to ac quire on leave and License/Lease basis, free from all encumb premises, being residential cum commercial Plot No. 01A Sector-14/ Ashadh having plot area adm. 538.00 sq. mtrs and upon that Ground Three Floors constructed building out of which ground floor built up area adm. 80.88 sq. mtrs and First Floor built up area adm. 115.51 sq, mtrs which is situated at Ashadh Sector, Cidco, Tal and Dist Na-shik within the limits of Nasik Municipal Corporation, Nasik more particularly described in the schedule hereunder written.

Any person having any claim or interest in or to the said property by way of exchange, mortgage, trust, lien, charge, possession, inheritance, lease, leave and license, maintainance, easement, assignment or other wise whatsoever are hereby required to make known in writing to the undersigned within 07 (seven) days from the date of publication hereto. with supporting documents, falling which my client will complete the formalities of License/Lease without my reference or recourse to such claim and the same, if any, will be considered as waived and not bind-

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO

All that piece and parcelof that property bearing residential cum commercial Plot No. 01A Sector -147 Ashadh having plot area adm. 538.00 sq. mtrs and upon that Ground + Three Floors constructed building out of which ground floor built up area adm. 80.88 sq. mtrs and First Fllor built up area adm. 115.51 sq. mtrs which is situated at Ashadh Sector, Cidco, Tal and Dist Nasik within the limit of Nasik Municipal Corporation Nashik

Dated: 03.08.2023

Adv. Jyoti Yogesh Sanap.

Office: A-224, Meghdoot Shopping Center, CBS, Nashik

Registered Office: 15th Floor, PS Srijan Tech Park Plot No. 52, Block DN, Sector V, Salt Lake City Kolkata 700 091, District 24-Parganas North CIN No.: U65910WB1993FLC060810 Branch office: Nashik



Auro Impex Chemicals Ltd

KOLKATA: Auro Impex Chemicals Limited, specializes in the manufacturing, exporting, and supply of Discharge Collecting Electrodes, as well as internal parts and spares for Electrostatic Precipitators (ESPs). Receives an order for collecting and discharging electrodes.

secures order

Speaking on the occasion Mr. Madhusudan Goenka, Managing Director - Auro Impex Chemicals Limited said, "We are thrilled to receive a ₹ 20.25 crore order for discharging and Collecting Electrodes. This reflects our commitment to quality, sustainability, and customer satisfaction. Grateful to our team for their dedication in supporting our ongoing success and growth in the industry."

SBFC Finance Ltd's IPO to open today

ited ("Company") is a systemically important, non- deposit taking nonbanking finance company ("NBFC-ND-SI") offering Secured MSME Loans and Loans against Gold, with a majority of its borrowers being entrepreneurs, small business owners, self-employed individuals, salaried and working class individuals has fixed the price band at Rs. 54 to 54 57 per Equity Share for its maiden public offer. The initial public offering ("IPO" or "Offer") of the Company will open today (Thursday, August 3, 2023), for subscription and closes on Monday, August 7, 2023. Investors can bid for a minimum of 260 Equity Shares and in multiples of 260 Equity Shares

The Public Issue of face value of

54 10 per Equity Share comprises of

MUMBAI: SBFC Finance Lim-

fresh issuance of equity shares worth Rs 600 crore and an Offer for Sale of Rs 425 crore. SBFC Finance is an NBFC in India that concentrates on supporting Micro, Small, and Medium Enterprises ("MSMEs"). According to a CRISIL Report, among MSME-focused NBFCs in India, the company has achieved one of the highest growth in its assets under management ("AUM"), with a Compound Annual Growth Rate (CAGR") of 44% during the period from Fiscal 2019 to Fiscal 2023.

Additionally, it has experienced robust disbursement growth, with a CAGR of 40% between Fiscal 2021 and Fiscal 2023. As of March 31, 2023, the average ticket size for its Secured MSME Loans stood at ₹0.99 million and for its Loans Against Gold stood at ₹0.09 million, based on disbursed amounts.

POSSESSION NOTICE [Rule-8(1)]

Whereas the undersigned being the authorized officer of L&T Finance Limited (Erstwhile, L&T Housing Finance Ltd has been Merged with L&T Finance Ltd under the Scheme of Amalgamation by way of merger by absorption approved by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged to the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged to the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged by the NCLT Mumbai as well as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged by the NCLT Mumbai as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has merged by the NCLT Mumbai as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has not been considered by the NCLT Mumbai as NCLT Kolkata, L&T Housing Finance Limited has not been considered by the NCLT Mumbai as NCLT Kolkata, L&T Housing Finance Fin $with L\&T Finance Limited ('LTF') w.e.f.\ 12th April, 2021) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, and the Security In$ 2002, and in exercise of powers conferred by Section 13(12) of the said Act read with [rule 3] of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notices calling upon the Borrower/ Co-borrowers and Guarantors to repay the amount mentioned in the demand notice appended below within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization. The Borrower/ Co-Borrowers/ Guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/ Co-Borrowers/ Guarantors and public in general that the undersigned has taken possession of the property described herein under in exercise of powers conferred on him/her under Section 13 of the said Act read with rule 8 of the said Rules on this notice

Loan	Borrower/s/ Co-borrower/s & Guarantors Name	Description of the Mortgaged Properties				Demand Notice		Date and Type of
Account Number						Date	Outstanding Amount (₹)	Possession Taken
NSKHL1800 0182 & NSKHL1800	Shankar Kumar	All The Piece And Parcel Of The Property Address: Flat No. 3, Stilt Floor, Sai Prasad Apartment, Sr No. 332/3/2/4, Plot No. 4, Opp Park Syde Res, Wadala - Pathardi Rd, Nashik				Rs. 18,82,201.07/- As on 05-03-2020	29-07-2023 Symbolic Possession	
0276			East	Marginal Space				
		Boundaries	West	Passage & Flat No. 02				
			North	Marginal Space				
			South	Flat No. 04				
NSKHL1500 1. Sachin Arun Sanap 2. Arun Sanap 2. Arun Sanap Tal Dist. Nashik Maharashtra						Rs. 15,83,198.34/- As on 18-07-2017	29-07-2023 Symbolic Possession	
	·	Boundaries	North	Flat No. 14				
			South	Side Margin				
			East	Side Margin				
			West	Staircase]			

The Borrower/ Co-borrowers/ Guarantors in particular and public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealing in the property would be subject to the charge of L&T Finance Limited for an amount mentioned in the demand notice together with further interest and other charges from the date of demand notice till payment/realization

Date: 03.08.2023 **Authorized Officer**







वाहनाची उचलबागडी

त्र्यंबकेश्वर दि.२ प्रतिनिधी

येथे बेशिस्त पार्किंगला चाप लावण्यासाठी वाहनांची उचलबांगडी करण्यासाठी नगरपरिषदेने टोईंग सुरू केले आहे. त्यामुळे रविवारी ञ्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ बेशास्तपणे उभा करण्यात आलेल्या दुचाकी ट्रकमध्ये टाकुन वाहनतळ परिसरात नेऊन ठेवण्यात आल्याची कारवाई करण्यात

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या समोर आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळयाच्या समोरच्या भागात दुचाकी व चारचाकी वाहने उभी केली जातात.त्यामुळे रहदारीला अडथळा होत असतो.रविवारी दुचाकी वाहनांची उचलबांगडी करण्यात आली.दुचाकीसाठी ३०० रुपये दंड आकारण्यात येत आहे. चारचाकी वाहनांना उचलण्यासाठी टोईंग व्हॅन सज्ज ठेवण्यात आली होती.एक दोन दिवसात नो पार्कींग भागातील चार चाकी वाहने उचलण्यास सुरूवात करण्यात येणार आहे. २ चार चाकी वाहनावर कारवाई सुरू असून ,चार चाकी वाहनांवर कारवाई करणेस तांत्रिक अडचण आल्याने २ दिवसात कारवाई सुरू करणेत येईल. नगर परिषदेकडून नो पार्किंगच्या ज्या जागा ठरवण्यात आल्या आहेत त्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते कुशावर्त, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते तेलीगळी, रिंग रोड, शनी मंदिर ते स्मशान भूमी ,नगर परिषद ते निवृत्तीनाथ मंदिर रस्ता हे नो पार्किंग झोन घोषित करणेत आलेले आहेत.नो पार्किंगमध्ये वाहने लावली असता २ चाकी वाहने ३००,चार चाकी १००० व बस तसेच इतर अवजड वाहने २००० रु. याप्रमाणे दंड आकरण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या वतीने जाहीर करण्यात आले आले आहे.

तातळेवाडी येथे वाहत्कीचा खोळबा

घोटी । सिन्नर हायवेवर तातळेवाडी, धामणी, पिंपळगाव मोर या ठिकाणी रस्त्यांवर सर्वाधिक खड्डे पडल्याने वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण वाढले आहे.

भरवीर फाटा येथून घोटी सिन्नर हायव दरम्यान मोठ्या प्रमाणात खड्डे वाढल्याे सतत वाहतुकीचा खोळंबा होत आहे. बेलगांव शिवारातील तातळेवाडी येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत तसेच धामणी जवळ चालू असलेले उड्डाणपूल कामाच्या परिसरात चिखलाचे साम्राज्य आहे. पिंपळगाव मोर येथे खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यांची दुरुस्त करण्याची मागणी पांडुरंग वारुंगसे, बेलगावचे सरपंच संतोष वारुंगसे यांनी केली आहे.



TAPARIA TOOLS LTD

(Regd. Office: 52 & 52B, MIDC Area, Satpur, Nashik - 422 007) Tele.:(0253) 2350317/318/418 E-Mail: nashik@tapariatools.com CIN: L99999MH1965PLC013392

NOTICE

Pursuant to Regulations 29 and 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on wendsday, the 9 th Augest 2023 at 11. 45 A.M. at its Registered Office at 52 & 52B, MIDC Area, Satpur, Nashik - 422 007, Maharashtra to consider and approve "The Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter ended 30th June 2023", "Appointment of Director

The Meeting will be conducted through video conferencing. The details are also available on the Company's website at www.tapariatools. com and Bombay Stock Exchange website at www.bseindia.com.

For Taparia Tools Limited Nashik V.S. Datev

देहविक्री रॅकेट उघडकीस

नांदगाव। दि.२ प्रतिनिधी

नांदगाव तालुक्यातील नागासाग्या धरणालगत अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या हॉटेल वृंदावन पार्क याठिकाणी नाशिक ग्रामीण पोलीस आणि नांदगाव पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाई करत देहब्रि रॅकेट उघडकीस आणले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयितत मोहम्मद अख्तर शमीम सोनावाला (वय ४९) राहणार मनमाड, आणि भालू हुसेन मुल्ला मूळ राहणार कोपरखेरेन नवी मुंबई आणि देहविक्री करणाऱ्या दोन पीडित महिलांना अटक केली आहे.

याबाबत माहिती अशी की, नाशिक ग्रामीण पोलीस पथक आणि नांदगाव पोलिसांनी नागासाग्या धरणालगत असलेल्या हॉटेल वृंदावन पार्क येथे बनावट ग्राहकास पाठवले असता त्याच्याकडून पैसे स्वीकारुन पीडित महिला अन्य साथीदार पथकाच्या जाळ्यात अडकले यावेळी पोलिसांनी आरोपींकडून

रोख रक्कम रुपये ३३ हजार ५००, कामोत्तेजक आयुर्वेदिक गोळ्या, महागडे गर्भनिरोधक गोळ्या असा एकूण ४३ हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अंकिता बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घटनेतील आरोपींवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन पीडित महिलांना नाशिक येथील सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. शहरालगत प्रथमच देहविक्रीचा प्रकार उघड झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहल शेख,पोलीस निरीक्षक प्रितम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथील पोलीस पथकातील उपनिरीक्षक अंकिता बावीस्कर, पो. ह. रावसाहेब कांबळे, नितीन डावकर,पो. अंमलदार रामराजे महिला अंमलदार मनिषा कुंझरे, आदींनी

भिडे याच्यावर गुन्हा दाखल करा बिरसा बिग्रेड सह्याद्री संघटनेची मागणी

इगतपुरी । संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा फुले व साईबाबा यांच्याबद्दल अपमानास्पद टीका टिप्पणी केल्याबद्दल भिडे गुरूजीवर समाजात तेड निर्माण केली आहे. भिडे यांच्यावर द्वेष पसरवणे व सार्वजनिक शांतता भंग करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बिरसा बिग्रेड सह्याद्रि

संघटनेने पोलिसांना निवेदन दिले संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गभाले यांच्या नेतृत्वात पोलीस

निरीक्षक राजु सुर्वे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, संभाजी भिडे यांनी अनेक वेळा अशा प्रकारची वक्तव्ये करून दोन समाजात व्देष निर्माण करत असतात अशा मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणे गरजे आहे. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अनिल गभाले. वासाळीचे सरपंच काशिनाथ कोरडे, वंदना पाटील, शरद बांबळे. नामदेव लोहरे. सविता पंडित उपस्थित होते.

साठे जयंतीनिमित्त कमानीचे लोकार्पण

नाशिक । पेठरोड येथे फुलेनगर परिसरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे प्रवेशद्वार या कमानीचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमख पाहणे म्हणून

जयंती उत्सव समितीचे शाम लोढे, राम गवळी यांच्यासह शंकर हिरे, मंगेश खलस. नितीन लासरे. गणेश उन्हवणे . मामा राजवांडे . जगदिश पाटील, प्रकाश भाऊ बोधवडे, प्रमोद पालवे, विनायक गायकवाड, , प्रफुल्ल पाटील, दत्तू आहिरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते साठे यांच्या प्रतिमेचू पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त करताना अण्णा भाऊ साठे याच्या साहित्यिक, सामाजिक, कामगार चळवळीसह संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदानांच्या कार्याला उजाळा दिला. जयंती समितीचे अध्यक्ष अण्णा मावस यांनी यावेळी उपक्रमांची माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते, प्रभाकर मावस, प्रकाश जाधव, श्रीकांत मावस, मुकुंद मावस,लक्ष्मण गवळी यांनी संयोजन केले. सुत्रसंचालन सुधाकर



मावस यांनी केले. तर आभार रविंद्र फुलेनगर, अश्वमेधनगर, शातीनंगर शेळके यांनी मानले. यावेळी मधील नागरिक उपस्थित होते.

जमीन विकत घेणेबाबत निविदा

तमाम लोकांस कळविण्यांत येते की कृषि उत्पन्न बाजार समिती घोटी बु. ता ातपुरी, जि. नाशिकला भाजीपाला बाजार आवाराकरिता घोटी बु. येथील सध्याच्य मुख्य बाजार आवाराच्या जागेपासून साधारणतः १० ते १५ कि.मी. अंतरावर इगतपुर्र . तालुक्यातील मुख्य रस्त्यालगत (राजमार्ग) चार ते सहा हेक्टर (४ ते ६ हेक्टर) (१० ते र एकर) जमीन विकत घ्यावयाची आहे. तरी ज्या जमीन मालकांना बाजार समितील . जमीन विकावयाची असेल त्यांनी जमीनीची अपेक्षित किंमत (हेक्टर अथवा एकरी) जिमनीचा ७/१२ उतारा, जिमनीचा चत्:सिमा नकाशा, तसेच ६ ड च्या नोंदी आर्षि शेतसारा भरल्याचा छायांकित प्रति व इतर तत्सम कागदर्पत्रांसह (अर्ज) सिलबंद पाकिटार निविदा, सात दिवसांच्या आत दि. ०८/०८/२०२३ पर्यन्त कार्यालयीन वेळेत सुटीचे दिवस वगळता, कृषि उत्पन्न बाजार समिती घोटी बु.येथील मुख्य कार्यालयात सादर करावेत. मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही, परिस्थितीनुसा अर्ज नाकारण्याचा अधिकार बाजार समितीने राखून ठेवला आहे.

श्री. जे. आर. सांगळे श्री. शिवाजी लक्ष्मण शिरसाठ श्री. ज्ञानेश्वर निवृत्ती लहाणे कृषि उत्पन्न बाजार समिती घोटी ता. इगतपुरी, जि. नाशिक

महानिर्मिती

ई-निविदा सूचना

चंद्रपूर महा औष्णिक विद्युत केंद्र महानिर्मिती, खालील निविदांसाठी स्पर्धात्मक बोर्ल प्रक्रियेमध्ये भाग घेण्याकरीता प्रतिष्ठित आणि अनुभवी कंपन्यांकडुन प्रस्ताव मागवीत

निविदा क्र. (आरएफएक्स क्र.) / वर्णन / अंदाजित मुल्य रूपयात अनु.

क्र. ३००००४०७५९/ युनिट ८ करिता जशी व जेव्हा आवश्यकता असेल त्यानुसार ऑनलाइन लीकेज सीलिंग पद्धतीद्वारे हाय प्रेशर/हाय टेम्प ऑक्झि. व व्हॉल्व्हज्च्या देखभाली चे काम. /रु.४५४०६४.९८

३००००४०७६६/युनिट ५, ६ व ७, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे जशी व जेव्हा आवश्यकता असेल त्यानुसार विविध कूलर्सच्या स्वच्छतेचे काम.

३००००४०७६९/युनिट क्र. ८ व ९, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे ॲश हॅन्डलिंग प्लान्टमधील स्लरी पम्प स्पेअर्सचे पूर्वप्रायकरणाचे काम., रु.१०३६०००/-

३००००४०८३६/युनिट ९ सीओएच, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे ईपीएस स्पेअर्सचे प्रापण./रु.७४४२४०.८४

३००००४०८४१/सीओएच दरम्यान ईपीएस युनिट ९, सीएसटीपीएस येथे विविध हीटर्स, इन्सुलेटर्सचे प्रतिबंधात्मक देखभाल व बदलण्याचे कार्य तसेच एलटी स्विचगीयर पॅनेल्सचे सर्व्हिसिंगचे काम./रु.१८२१५०५.४०

३००००४०८४०/युनिट ९, सीओएच, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे फ्युजेसचे प्रापण./रु.३४४१५५.२२

३००००४०८३९/युनिट ९, सीओएच, सीएसटीपीएस, चंद्रपुर येथे लग्ज व केबल्सचे प्रापण./रु.१७३५७६.२६

३००००४०८३१/युनिट ८ व ९, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे एनडीसीटी कुलिंग वॉटर सीस्टीमच्या टीटमेंटकरिता सोडियम हेक्सा मेटा फॉस्फेटच पुरवठा. / रु. १३९२००० / -

३००००४०८३८/सीओएच दरम्यान युनिट ९, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे जनरेटर ट्रान्सफॉर्मर ९ आर चे अंतर्गत परीक्षणाचे कार्य./रु.६८४८१५.२६

३००००४०८४७/युनिट ४, २१० मेगावॅट, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे जनरेटर गॅस कूलिंग सीस्टीमकरिता स्पेअर्सचे प्रापण./रु.११४२१३५/-

३००००४०८४२/सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे युनिट क्र. ४ च्या वार्षिक ओव्हरहॉलदरम्यान कोल मिल व पीए फॅन्स्करिताची गळणारी/जीर्ण झालेली जी.एस. पाइपलाइन बदलणे./रु.८८०६८०/ –

३००००४०७७४/युनिट ३ व ४, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे जशी व जेव्हा आवश्यकता असेल त्यानुसार ट्युब लीकेज दुरुस्ती, गॅस्केट बदलणे तसेच जीसी - १, जीसी - २, एलपीएच - २, ३, ४ व व्हेंट कन्डेन्सर यांचे हायड्रॉलिक चाचणी तसेच बीएफपी कूलर्सचे फ्लिशंग, स्वच्छता व ट्युब लीकेज दुरुस्तीचे काम./रु.९९१२८२.१३

३००००४०७६४/एओएच दरम्यान युनिट क्र. ४ येथे एपीएच सेक्टर प्लेट्सची दुरुस्ती व मशिनिंगचे काम. /रु.६३६६०००/-

३००००४०८७५/सीएसटीपीएस, चंद्रपूर येथील कॉलनीतील विविध इमारतींमध्ये पेव्हिंग ब्लॉक्स पुरवण्याचे काम./रु.४३१८२०३.१६

३००००४०८६७/एओएच दरम्यान युनिट क्र. ४ च्या बीएचईएल बॉयलरमध्ये सीसीआय मेक सुपरहीटर व रिहीटर स्प्रे कन्ट्रोल व्हॉल्व्हज्, पीआरीडएस स्प्रे कन्ट्रोल व्हॉल्व्हज् व फीड वॉटर कन्ट्रोल व्हॉल्व्हज्ची जागेवर दुरुस्ती/सर्व्हिसिंगचे काम./रु.१०००३०८/-

३००००४०८३३/युनिट ९, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे कॅपिटल ओव्हरहॉल दरम्यान एलटी मोटर्सच्या ओव्हरहॉलचे काम. / रु.४९३५६९.६३

३००००४०८३५/युनिट ९, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे ओव्हरहॉल दरम्यान २२ केव्ही/११ केव्ही/६.६ केव्ही जनरेटर/स्टेशन/युनिट ऑक्झिलरी ट्रान्सफॉर्मर बस डक्ट्सचे प्रतिबंधात्मक देखभाल तसेच बेलोज् बदलणे./रु.२२७३८६४.०४

३००००४०८७४/सीएसपीटीएस, चंद्रपूर येथे सीओएच दरम्यान युनिट – मध्ये एसएपीएच/पीएपीएच हॉपरची रचना व दुरुस्तीकरिता कार्य प्रस्ताव./रु.२१२५६४८/-

३००००४०६२६/युनिट ९, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे सीओएच दरम्यान आयडी फॅन एनडीझेडव्ही ४७ एस च्या सर्व्हिसिंगकरिता कार्य कंत्राट./रु.४७२९६७.३८

३००००४०८८९/युनिट ८ व ९, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे वॉटर वॉल (डब्ल्यूडब्ल्यूएसबी) व लॉंग रिट्रॅक्टेड सूट ब्लोअर (एलआरएसबी) स्पेअर्सचे प्रापण./रु.३५९८८८/-

३००००४०९१४/युनिट क्र. ९, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे कॅपिटल ओव्हरहॉल कालावधी दरम्यान जनरेटर, ट्रान्सफॉर्मर प्रोटेक्शन रिलेज् व ११ केव्ही व ६.६ केव्ही एचटी बोर्ड रिलेज यांच्या चाचणीचे काम./

३००००४०८९०/युनिट ९, सीएसटीपीएस, चंद्रपूर येथे कॅपिटल ओव्हरहॉल कालावधी दरम्यान वॉटर वॉल सूट ब्लोअर व एअर हीट सूट ब्लोअर करिता कन्ट्रोल पॅनेल्सचे इलेक्ट्रिकल टेस्टिंग व देखभालीचे काम. / रु. ५२८४८० / -

उपरोक्त नमुद निविदा महानिर्मितीच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये प्रसिध्द करण्यात आले आहे. सविस्तर निविदा दस्तावेजासाठी, इच्छुक बोलीदारांनी एसआरएम संकेतस्थळ https://eprocurement.mahagenco.in वर (अनु. क्र. ०१ ते २२) साठी भेट द्यावी. कोणत्याही प्रश्नांकरिता संपर्क क्र. ८५५४९९१८१८ वर संपर्क साधावा.

हस्ता / – मुख्य अभियंता (ओ ॲण्ड एम) सीएसटीपीएस, चंद्रपुर

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राकडून खालील पुरवठा / कामांसाठी ऑनलाईन निविदा मागविल्या जात आहेत.

भु. औ. वि. कें.

ई-निविदा सूचना क्र. १०३/२०२३-२४

अनु. क्र	निविदा क्र. / विभाग	निविदा तपशील	निविदेची अंदाजित किंमत / बयाना रक्कम (रु.)
१	३००००४०८५२	भु . औ . वि . केंद्र कोळसा हाताळणी विभाग कोळसा बंकर डी-ब्लॉकिंग	₹. १,९५,३४,०००/-
	कोळसा हाताळणी विभाग २x ५००मे.वॅ.	सिस्टम (कोळसा प्रवाह स्थापना प्रणाली) प्रदान करणे आणि निश्चित करणे.	₹. १,९८,८००/-
ર	३०००० ४०८४९ सेवा (ऑपेरेशन सर्व्हिसेस) २x५००मे. वॅ.	२x ५००मे. वॅ., दीपनगर येथे जड नवीन/भंगार साहित्याचे मलबा उचलणे, लोड करणे, उतरवणे आणि वाहतूक करणे आणि अवजड उपकरणे भाड्याने घेणे यासाठी द्वि-वार्षिक करार.	₹. १,१८,२६,६००/- ₹. १,२१,८००/-
ф	३००००४०७९७	भु. औ. वि. केंद्र कोळसा हाताळणी विभाग येथे बंकर टिपरसाठी (एनर्जी	₹ ३९,७०,००० /-
	कोळसा हाताळणी विभाग २ x ५०० मे.वॅ	चेन) प्रणालीचा पुरवठा, स्थापना, चाचणी आणि कार्यान्वित करणे.	₹. ४३,२०० /-
×	३००००४०८१०	भु. औ. वि. केंद्र दीपनगर येथील ५०० मे.वॅ क्षमतेच्या स्टाफ कवॉटर्सच्या	₹. २९,५५,८७३/-
	स्थापत्य विभाग २ x५०० मे.वॅ	पाणीपुरवठा यंत्रणेच्या संचालन आणि देखभालीसाठी द्वि-वार्षिक करार.	₹. ३३,१००/-
ч	३००००४०७२५	भु. औ. वि. केंद्र, ५०० मे. वॅ दीपनगर येथे सबमर्सिबल डिवॉटरिंग पंपांच्या	₹. २७,९९,४४४/-
	विद्युत परिरक्षण व चाचणी विभाग२x५००मे. वॅ.	दुरुस्तीसाठी वार्षिक कामाचा करार.	₹. ३१,५००/-

निविदा खर्च १,१८०/ - (जीएसटी सहित) आहे. अधिक माहितीसाठी कृपया भेट द्या. https://eprocurement.mahagenco.in/.

मख्य अभियंता (सं.आणि स.). भु. औ. वि. कें., दीपनगर.

जाहार नाटास

तमाम लोकांस या जाहिर नोटीसीने कळविण्यात येते की, तुकडी जिल्हा नाशिक पोट तुकडी तालुका इगतपुरी पैकी **मौजे फांगुळगव्हाण** या गावचे शिवारातील शेतजमिन मिळकत गट नंबर ४९३ यांसी क्षेत्र हे. ००.३५.५० आर + पोटखराबा हे ००.०१.०० आर असे एकूण क्षेत्र हे. ००.३६.५० आर यांसी आकार ०३ रुपये ७४ पैसे यापैकी नागपूर मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेस वे लिमिटेड करीता हस्तांतरीत झालेले क्षेत्र हे. ००.०८.८१ आर वगळुन उर्वरित क्षेत्र हे.००.२६.६९ आर + पोटखराबा हे. ००.०१.०० आर असे एकूण क्षेत्र हे. ००.२७.६९ आर यासी आकार ०२ रुपये ८१ पैसे ही मिळकत श्री. तानाजी हरिचंद्र म्हसणे, श्री. शिवाजी हरिचंद्र म्हसणे व श्रीमती मैनाबाई हरिचंद्र म्हसणे यांच्या कायदेशिर मालकीची आहे असे सांगन त्यांनी आमचे पक्षकार यांचे लाभात खरेटीने हस्तांतरीत करणेबाबत व्यवहार निश्चित केलेला असून आमचे पक्षकारांकडून विसाराची रक्कम स्विकारलेली आहे. खरेदीपुर्वी मिळकतीचे स्वामित्व तपासण्याचा एक भाग म्हणून आम्ही हल्लीची जाहीर नोटीस प्रसिध्द केली आहे. तरीही सदरील मिळकतीवर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे जसे गहाण, दान, अन्न वस्त्र, लिन, लिज, बक्षिसपत्र, मृत्युपत्र, करारनामा, मुखत्यारपत्र वगैरे स्वरुपाचा बोजा असल्यास हल्लीची नोटीस प्रसिध्द झालेपासून १०(दहा) दिवसांचे आत आमचे कार्यालयात कागदोपत्री पुराव्यानिशी लेखी हरकत नोंदवावी आणि आमची खात्री पटवावी. अन्यथा सदरील मिळकत निर्वेध व बिनबोजाची आहे असे समजण्यात येईल व आमचे पक्षकार ठरल्याप्रमाणे व्यवहार पुर्ण करतील. परस्पर वर्तमान पत्रात प्रसिध्द झालेल्या हरकर्तीचा आणि मुदतीनंतर आलेल्या हरकर्तीचा विचार केला जाणार नाही. कळावे, हि जाहीर नोटीस, आमचे मार्फत प्रसिध्द. दिनांक- ०३/०८/२०२३

ॲंड, मिनल मनोज केंगे

ऑफिस नं. १०५, पहिला मजला, दामोदर चेंबर्स, कान्हेरेवाडी, सि.बी.एस. जवळ, नाशिक- १. फोन. क्र. ०२५३-२५०५१५४ मो. ९६०४०४४८७४

टायटल व्हेरिफिकेशनसाठी जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की. मिळकतीचे वर्णनः तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक पैकी जिल्हा परिषद व पंचायत समिती नाशिक हद्दीतील **मौजे जलालपूर** गांवचे शिवारातील बिनशेती मिळकत यांसी गट नं. ३३८/३४०/३४१/प्लॉट नं./३३/३४ यांसी एकूण क्षेत्र ५०९.७६ चौ.मी., यांसी बिनशेती आकार रू.५०- ९७पैसे, (यांसी ग.नं. ३३८ चा जुना स.नं. २७०/३ आणि ४६४, ग.नं. ३४० चा जुना स.नं. २७०/७ आणि ४६६ व ग.नं.३४१ चा जना स.नं. २७०/६ आणि ४६७) यांसी चतुःसिमा मंजूर लेआऊटप्रमाणे. वरील मिळकतीवर उर्जित पार्क या नावाने बांधकाम होणाऱ्या इमारतीतील फ्लॅट नं. १०१, १०२, १०३, २०१, २०२, २०३, ३०१, ३०२, ३०३, ४०१, ४०२, ४०३, ५०१, ५०२, ५०३, ६०१, ६०२, ६०३ बांधकामासहची मिळकत, ही मिळकत **इनफाईनाइट बिल्ड ॲण्ड कोटस्** प्रा.लि. तर्फे संचालक सौ. सोनाली पंकज जोशी यांचे मालकीची आहे.

वर वर्णन केलेली मिळकत ही निर्वेध व बिनबोजाची आहे असे मिळकत मालकांनी सांगून त्यांना सदर मिळकतीवर **श्री समर्थ सहकारी बँक लि. नाशिक** यांचेकडून कर्ज घ्यावयाचे आहे व सदर मिळकत तारण ठेवणार आहे. सबब सदर मिळकतीचे निर्वेधपणाची खात्री करण्यासाठी प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द करीत आहे. तथापी वरील मिळकतीवर इतर कोणाचाही कोणत्याही स्वरूपाचा हक्क, हितसंबंध, अधिकार अथवा मिळकत गहाण, दान, लिन, लिज, चार्ज, जप्ती, बक्षिसपत्र, मृत्युपत्र, विसार पावती, करारनामा अन्नवस्त्र, कोर्ट वाद, मनाई हुकूम अगर कोणत्याही स्वरूपाच्या जडजोखमीत गुंतविलेली असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झालेपासून ०७(सात) दिवसांचे आत आमचे पत्त्यावर पुराव्याच्या मूळ कागदपत्रांसह लेखी हरकत नोंदवावी. परस्पर वर्तमान पत्रात प्रसिध्द होणाऱ्या व मुदतीनंतर येणाऱ्या हरकतींचा विचार केला जाणार नाही. तसेच मुदतीत कोणाचीही हरकत न आल्यास मिळकत निर्वेध व बिनबोजाची आहे असे समजून आमची पक्षकार बँक सदर मिळकत गहाण घेऊन कर्ज वितरण करतील याची नोंद घ्यावी. कळावे ही टायटल व्हेरीफिकेशनसाठी जाहीर नोटीस. नाशिक. दि.०२/०८/ २०२३. आमचे मार्फत प्रसिध्द

सही/- **श्री. रौनक शिरीष काटकर,** ॲडव्होकेट

पत्ताः-शॉप नं.९, साठ्ये बाग, एम.जी.रोड, नाशिक - १. मो.नं. ९२२५१३१०७३.

टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीस ामाम लोकांस या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की,

मौजे शिंदे या गावचे शिवारातील भूमापन क्रमांक व उपविभाग ८३६/ प्लॉट/४ यांसी एकूण क्षेत्र २.१३.७५ आर.चौ.मी. (२१३.७५ चौ.मी.) ही मिळकत यांसी चतुःसिमा मंजूर गाव नकाशाप्रमाणे

उपरोक्त वर्णन केलेली मिळकत ही **शिरीष विजय पुराणिक, कौस्तुभ** विजय पुराणिक व केतन विजय पुराणिक यांची मॉलकीची व कब्जा वहिवाटीतील मिळकत असून, त्यांनी सदर मिळकतीबाबतचा व्यवहार श्री. रोशन ज्ञानेश्वर जाधव यांचेशी केलेला आहे. सदर मिळकत मालकांशी श्री. रोशन ज्ञानेश्वर जाधव यांना सदरची मिळकत ही निर्वेध व बिनबोजाची आहे असे सांगितलेले असल्याने त्याकरिता सदर मेळकतीचे टायटल व्हेरिफिकेशनकामी प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द करण्या आली आहे. सबब, सदरच्या मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध, करार, मदार, बोजा वाद असल्यास त्यांनी प्रस्तुतची नोटीस प्रसिध्द झालेपासून १० (दहा) दिवसांचे आत खालील पत्यावर लेखी कागदोपत्री पुरोव्यानिशी हरकती नोंदवाव्यात परस्पर वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या हरकतींचा विचार केला जाणा नाही. मुदतीत कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत न आल्यास सदरर्च मिळकत ही निर्वेध व बिनबोजाची आहे असे समजण्यात येईल व तसा दाखला देण्यात येईल. कळावे, ही टायटल व्हेरिफिकेशनकामी जाहीर नोटीस. नाशिक, दिनांक : ०२.०८.२०२३.

आमचे मार्फत प्रसिध्द - सही/-

सुमित महद्र दायमा, ॲडव्होकेट पत्ता : द्वारा : चेंबर नंबर ३१८/१, मारुती चेंबर्स*,* जिल्हा न्यायालय परिसर, नाशिक. मो.नं. ९९२२४४६४००

पुनविकास करणेकामी जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, तुकडी जिल्हा नाशिक पोट तुकडी तालुव शिक मौजे नाशिक शिवारातील नाशिक महानगरपालिका हवीतील बिनशेती प्लॉट मेळकत यांसी **सर्व्हे नं. ४२८ / अ / १ प्लॉट नं. ४६ यासी क्षेत्र. ६२५.५० चौ. मी**. यांसी चतुःसीमा मंजुर ले-आऊट प्रमाणे. या मिळकतीवर बांधण्यात आलेली तळ + दोन मजली इमारत यांसी सदनिका क्र. ०१ ते १० ही मिळकत प्रेम कुसुम अपार्टमेंट को–ऑप. हौसिंग सोसा. लि., नाशिक यांचे मालकीची असून खालील विद्यमान सभासदांच्या मालकी हक्काने कब्जा, वहिवाटीत आहे.

अनु नं.	नाव	फ्लॅट नं.	चटई क्षेत्र.चौ.मी.
१	श्री. मधुकर शंकर लोहारकर	०१	६७.००
२	श्री. शिवाजी सुकदेव आंधळे	०२	६७.००
ж	नर्गीस जब्बार हुसेन कुरेशी	०३ व ०४	३२.०० व ३२.६५
४	श्री. अनिल शंकर बोरसे	०५	७४.३२
<i>ب</i>	श्री. गिरीधारीलाल राधोमल दुसेजा	०६	९२.९०
κ	श्री. प्रितीश रमेश दुबे	00	५५.७४
૭	रेखा चंद्रकांत नगरकर	०८	७४.३२
ሪ	श्री. गौतम बन्सीलाल शहा	०९	९२.९०
9	श्री. अनिल रंगनाथ पाटील	१०	4८.4२

सदर इमारत पडकळीस आल्यामुळे इमारतीचा पुनर्विकास करण्याचे ठरविण्यात भाले आहे. सभासदांच्या सर्वसाधारण सभेमध्ये निर्णय होऊन उपरोक्त मिळकर पुनर्विकास करण्याचे निश्चित केलेले आहे. तत्पुर्वी सर्व सदनिका व प्लॉट मिळकतीचे टायटल निर्वेध असल्याबाबतची खात्री करावयांची असल्यामळे सदरची नोटीस प्रसिध्द करत आहोत. उपरोक्त मिळकत निर्वेध असून त्यावर कोणत्याही प्रकारचा बोजा जस् गहाण, दान, लिज लिन, अन्नवस्त्र, तारण, पोटगी, बक्षीसपत्र, मृत्युपत्र, जामीन जप्ती, कुळ, वारस, अदलाबदल करार, वगैरे बोजा किंवा हद्द अगर चतुःसीमेबाबत हरकत . असल्यास सदर नोटीस प्रसिध्द झालेपासुन ०८ दिवसांचे आत नमुद केलेल्या पत्त्याव कागदपत्रांच्या पराव्यानिशी लेखी हरकती नोंदवाव्यात अन्यर्था उपरोक्त मिळकर निर्वेध व बिनबोजाची आहे असे समजण्यात येईल. मुदतीनंतर व लेखी परावा नसलेर्ल हरकत किंवा परस्पर वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द केलेली जाहीर हरकत आमचे पक्षकारांवर बंधनकारक राहणार नाही. याची नोंद घ्यावी कळावे ही जाहीर नोटीस दि.

सही/- फटांगरे लिगल ॲंड. कुणाल एम. फटांगरे ॲड. गरिमा जोशी- फटांगरे, ॲड. कविता पी. वाडे

४४, प्रधान पार्क, एमजी रोड, नाशिक, फोन नं. २५७३४४९

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, तुकडी जिल्हा नाशिक पोट तुकडी तालुका इगतपुरी पैकी **मौजे फांगुळगव्हाण** या गावचे शिवारातील शेतजमिन मिळकत **गट नंबर ४८७** यासी क्षेत्र हे. ०.२६.३० आर + पोटखराबा हे. ०.०२.०० असे एकूण क्षेत्र हे. ०.२८.३० आर यासी आकार रु. २-९८ पै. ही मिळकत श्री. रघुनाथ विठ्ठल म्हसणे व इतर ४ यांचे कायदेशीर मालकी हक्काची आणि कब्जेवहिवाटीची आहे, असे मिळकत मालकाचे म्हणणे आहे. सदर मिळकतीचे गलकी हक अधिकार व रागरल वाग्रमालिकीया गरा जाहीर आहोत. या नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, सदरील मिळकतीवर कोणाचाही कोणतेही प्रकारचा गहाण, दान, अन्न, वस्त्र, लिन, लिज, बक्षीस, मृत्युपत्र, करारनामा, जनरल मुखत्यारपत्र वगैरे बोजा असल्यास सदरहू नोटीस प्रसिध्द झाले पासुन **१५ (पंधरा)** दिवसांचे आत आमचे कार्यालयात कागदोपत्री पुराव्यानिशी लेखी हरकत नोंदवावी आणि आमची खात्री पटवावी. अन्यथा सदरील मिळकत निर्वेध व बिनबोजाची आहे असे समजण्यात येईल व त्याप्रमाणे सदरील मिळकतीचा स्वामित्वाचा दाखल देण्यात येईन. परस्पर वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेल्या हरकर्तीचा आणि मुदतीनंतर आलेल्या हरकर्तीचा विचार केला जाणार नाही. कळावे ही जाहीर नोटीस, आमचे मार्फत प्रसिध्द. दिनांक- ०३/०८/२०२३

अँड. मिनल मनोज केंगे ऑफिस नं. १०५, पहिला मजला, दामोदर चेंबर्स, कान्हेरेवाडी, सि.बी.एस. जवळ, नाशिक- १. फोन. क्र. ०२५३-२५०५१५४ मो. ९६०४०४४८७४

स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसस्था मयो.

जाहीर लिलाव विक्री नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, श्री. वसंतराव माधवराव वाटपाडे, वडनेर भैरव, ता चांदवड, जि.नाशिक, **श्री, बाळासाहेब गजीराम कानवडे,** रा, शिवाजीनगर, पिंपळगाव बसवंत, ता.निफाड, जि.नाशिक आणि **श्री. सुनिल सिताराम धुमाळ,** रा. दावचवाडी, ता.निफाड, जि. नाशिक यांनी **स्व. अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पिंपळगाव बसवंत**, ता. निफाड, जि. नाशिक या संस्थेकड्न घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने त्यांचेविरुध्द संस्थेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये मा. सहाय्यक निबंधक साहेब, सहकारी संस्था, निफाड, ता. निफाड, जि.नाशिक यांचेकडून दिनांक १०/०८/२०२२ रोजीचा रक्कम रुपये १०,३०,८८५/- + व्याज/खर्चाचा वसुली दाखला क्र. १४२/२०२२ मिळविलेला असून सदरच्या वसुली दाखल्याची अंमलबजावणी माझेमार्फत चालू आहे.

मा. जिल्हा उपनिबंधक साहेब, सहकारी संस्था, नाशिक यांचे ४२३४ **जा.क्र.वि-१**/ स्व.अ. बनकरनापत/अधि./ कर्म. १५६/क. १५६/अधि प्रदान /२०२२, दि. ३०/ ०५/२०२२ रोजीच्या आदेशान्वये स्थावर मिळकती जप्ती व जाहीर लिलावाने विक्री करणेचे मला

ज्याअर्थी मा. जिल्हा उपनिबंधक साहेब, सहकारी संस्था, नाशिक यांचेकडील ५०४१ जा.क्र.वि- १ / स्व अबनापत / वसंतराव वाटपाडे / अप्रानिश्चित / क्र. ३/२०२३, दि. २६/०७/२०२३ रोजीचे पत्रान्वये तुकडी जिल्हा नाशिक, पोट तुकडी तालुका नाशिक पैकी नाशिक येथील सर्व्हे नं. १६१/२/२/३ +४, प्लॉट नं.३+४, क्षेत्र ४०६.९१ चौ.मि. यावर बांधलेल्या शांतीनिकेतन अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. २ यांसी बांधीव क्षेत्र १२६२.०० चौ. फुट म्हणजेच ११७.२८ चौ.मि. यांसी नाशिक महानगरपालिका इंडेक्स क्र.३०५०२७४०, घर क्र.३०५/४६१०/१६१/SNK/०२ असलेल्या मिळकतीची विक्री करणेची परवानगी प्राप्त झालेली आहे.

त्याअर्थी उपरोक्त स्थावर मिळकतीची जेथे आहे, जसे आहे, ज्या स्थितीत आहे त्या सर्व जबाबदाऱ्यांसह जाहीर लिलावाने विक्री सोमवार, दि. ०४/०९/२०२३ रोजी दपारी १.०० वाजता सदर शांतीनिकेतन अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.२ नाशिक येथे होणार आहे. सदरच्या लिलावामध्ये ज्यांना भाग घ्यावयाचा असेल त्यांनी वरील तारखेस व सदर ठिकाणी वेळेवर समक्ष हजर राहन लिलाव अनामत रक्कम रुपये १५,०००/- चा भरणा करुन भाग घ्यावा. सदर जाहीर लिलावाच्या अटी व शर्ती लिलावाच्या वेळी वाचून दाखविल्या जातील व तसेच

. संस्थेच्या कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत पाहण्यासाठी उपलब्ध होईल. टिपः कर्जदार/जामिनदार / संमतीदार इच्छुक खरेदीदारांना लिलावात भाग घेणेसाठी आणू शकतात व स्वतः ही लिलावाच्या वेळी हजर राह् शकतात. तसेच सदर स्थावर मिळकत माहिती घेणेकामी संपर्क व्यवस्थापक मो.नं. ९८५०५५७९३२.

स्थळ - पिंपळगाव बसवंत वसुली अधिकारी तारीख : ०३/०८/२०२३ (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये)